



## मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य

संजय बबन देवकर

सौ .निर्मलाताई थोपटे शिक्षणशास्त्र महाविद्यालय [ओर

ता .भोर[ॅ]जि .पुणे

### प्रस्तावना □

झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीबरोवर येणा[यी मानसिक ताणतणावांनी समाज व्यापू लागला आहे. कोणताही वर्ग या तणावापासून दूर नाही. काही काळापूर्वी मानसोपचारतज्जांकडे जाणेही टाळणारे लोक आता मोठ्या संख्येने मानसोपचारतज्जांचा सल्ला घेऊ लागले आहेत. वेगवान जीवन[जीवधेणी स्पर्धा[नोकरीतील अस्थिरता[छोट्या कुटूंबामुळे संवादाचा अभाव यामुळे मानसिक ताण वाढत आहे. शहरी व ग्रामीण भागांतील मानसिक ताण असलेल्या रुग्णांचे प्रमाण जवळ जवळ सारखे आहे. शहरी भागांत बदलती जीवनशैली[वाजगी क्षेत्रातील नोक[यीमधील असुरक्षितता[क्रामाच्या ठिकाणचे ताणतणाव[वैयक्तिक पातळीवरील समस्या[समजावून घेण्यासाठी उपलब्ध नसलेला मित्रपरिवार आणि विभक्त कुटुंबपद्धती यांचा प्रभाव ही त्यामागील कारणे आहेत. ग्रामीण भागांवरही शहरी राहणीमानाचा वाढता प्रभाव[शेतकीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न[त्यामुळे होणारी आर्थिक ओढाताण यातून तणाव वाढत आहे. शेतक[यीच्या आत्महत्येमागेही मानसिक तणाव हेही एक कारण आहे. आदिवासींमध्येही तणाव वाढत आहे. अंधश्रद्धा हे त्याचे प्रमुख कारण आहे. या अंधश्रद्धेमुळेच ठाणे जिल्ह्यात जवळार येथे 100 आदिवासींमध्ये मानसिक आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे.

शालेय ताण व मानसिक आरोग्य गेल्या काही काळापासून मोठ्यांबरेबरच लहानांनाही हा ताण सोसावा लागत आहे. मानसिक ताणतणावाचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशेष जाणवते. हा घटक उपचारापासून दूर असला तरी येत्या काही वर्षांमध्ये हाच घटक उपचारांसाठी तज्ज्ञांकडे मोठ्या संख्येने वळू शकतो. वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच त्यावर उपाय केले तर उपचारांची वेळ येणार नाही. प्रत्येक शहरामधील सर्व शाळांमध्ये सध्या केवळ शारीरिक व बौद्धिक चाचण्यांपासून अनेक प्रकारच्या आवडीनिवर्डींपर्यंत सगळे निरीक्षण होते■ पण मुलांच्या मनोवस्थेचे निरीक्षण होत नाही. शाळेतील अव्वल स्थानासाठी मुलांवर दबाव टाकताना पालक स्वतंच्या पात्रतेचा■घरातील वातावरणाचा आणि मुलांच्या क्षमतेचा विचार करत नाही. मध्यमवर्गीयांमध्ये तर मुलांना ‘तुला हवे ते देऊ; पण नंबर सोडायचा नाही,’ असे सांगितले जाते. यातूनच काही मुलांच्या आवडीनिवर्डी■पात्रता यांची दग्धल पालकांकडून घेतली जात नाही.

जागतिकीकरणामुळे मानसिक विकारांची व्याप्ती वाढली आहे. प्रचंड वेगाचा नाद सर्वांसाठी घातक ठरत आहे. कोठे थांवायचे■हैच माहित नसल्याने केवळ पळत रहायचे ही भूमिका मानसिक विकारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल■लॅपटॉप■संगणकाकडे घरातील ग्रहिणी सवतीकडे पाहावे तसे पाहू लागली आहे. कारण तिचा पती घरात आल्यावरही तिचा राहत नाही. घरी येऊन तो कधी मोबाईल■क्रधी लॅपटॉप■सर कधी संगणकावर बसलेला असतो. कार्यालयाने मर्यादा ओलांडून घरात प्रवेश केल्याने कौटुंबिक स्वास्थ्याला धक्का बसला आहे. परिणामी सुखवरस्तू कुटुंबामधील मानसिक आजारांची व्याप्ती वाढत आहे.

महाराष्ट्रात 2011 च्या नववर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांच्या ताणतणावाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर आला. विद्यार्थ्यांच्या एकामागोमाग होणाऱ्या आत्महत्या हा चर्चेचा आणि नंतर चिंतेचा विचार वनला. दोन जानेवारी ते दोन फेब्रुवारी या महिनाभराच्या काळात राज्यात उपलब्ध नोंदींनुसार विविध ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी 66 विद्यार्थ्यांनी आत्महत्येच्या मार्गाने जाणे स्विकारले. या 66 पैकी सातवी वी ते दहावी या वर्गात शिकणारे 20 विद्यार्थी■सातवीतील तीन■आठवीतील व नववीतील प्रत्येकी दोन आणि दहावीतील 13 विद्यार्थी■

आहेत . अकरावी व बारावी प्रत्येकी नऊ अशा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली . उर्वरित विद्यार्थी महाविद्यालयीन पातळीचे वेगवेगळ्या शाखांतील अभ्यासाचे विद्यार्थी आहेत . त्यातही संगणकशास्त्राच्या अभ्यासाचे आठ विद्यार्थी या मार्गाने गेले आहेत . विज्ञान शाखेच्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रत्येकी चार वाणिज्य शाखेच्या प्रत्येकी तीन एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे . वी . ए . डॉ . टी . एडुकेशनिंग फार्मसी एल . एल . वी . या अभ्यासांच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली .

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांमधील बहुतेक विद्यार्थी मध्यमवर्गातील आहेत . शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाच्या विचाराचा ताणही आढळतो . आईवडील दोन्ही नोकरी करणारे किंवा कामानिमित्त बाहेर पडणारे असल्याने घरातून मानसिक वा भावनिक आधार मिळण्यात अडचण येते . दुकान किंवा छोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलांप्रमाणेच खाजगी क्षेत्रात सेव शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांचाही त्यात समावेश आहे . रिक्षाचालक घाहनचालक मुतारकाम शेतमजुरी करणाऱ्या पालकांनाही या संकटातून जावे लागले आहे आणि गरिबी कावाडकष्ट करणाऱ्या कुटुंबातील मुलेही या चात सापडली आहेत .

काही उच्चभूंची मुले आहेत . त्याशिवाय याच वयोगटातील घरकाम करणाऱ्या युवतीने आत्महत्या केली आहे . तर गुटखा खाल्ल्यावर आई रागावली म्हणून शालेय वयोगटातील मुलीने आत्महत्या केली आहे .

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या कारणांत प्रामुख्याने ताणतणाव हा भाग महत्वाचा आहे . त्यात शिक्षणातून सर्वांगीण विकासाबाबत पालकांकडून असणाऱ्या अपेक्षांचा ताण मोठा ठरत आहे . शिक्षणातही गुणानुसारी टक्केवारी महत्वाचा वनला आहे . परीक्षेच्या ताणावरोवरच अभ्यास पूर्ण न होण्याण कमी पडतील ही भीती आहे . नापास झाल्यावर किंवा इतर कारणांसाठी पालकांना शाळेत बोलवल्याचे दडपण विद्यार्थ्यावर आहे . बौद्धिक क्षमता नसताना आईवडीलांच्या इच्छेखातर एग्ब्राई अभ्यासास प्रवेश घेतल्याने काहीच जमत नाही क्रैंक्से होणार याची चिंता आहे . शिक्षणासाठी पालकांना अधिक खर्च करावा लागतो याची बोचही

काही जणांच्या मनात आहे. त्याचप्रमाणे संगणक मिळाला नाही म्हणूनही आणि अभ्यासाएवजी पालक नृत्याला प्राधान्य देत नाहीत म्हणूनही आत्महत्या करण्याची घटना घडली आहे.

### **महाराष्ट्राचे मन बनतेय तणावग्रस्त**

वेगवान जीवन जीवधेणी स्पर्धा जीकरीतील अस्थिरता छोट्या कुटुंबांमुळे संवादाचा अभाव ... मानसिक ताण वाढण्याची ही काही ठळक कारणे. महाराष्ट्रातील दोन टक्के नागरिक या तणावाला बळी पडून मनोरूगण झाले आहेत<sup>□</sup> उर्वरितापैकीही असंख्य जण मनोशारीरिक विकारांच्या मार्गावरच प्रवासी झाले आहेत ... कशामुळे निर्माण होत आहेत हे ताण तणाव  काय होताहेत याचे परिणाम  कशी करता येईल यावर मात

### **बदलती जीवनशैली जीवधेणी स्पर्धा**

शहरीकरण आणि औद्योगिकीकरण गेल्या काही वर्षात झापाट्याने वाढले. जग पळते आहे तर मी मागे का हा प्रश्न प्रत्येकास पडला आणि पात्रता मर्यादा याचा विचार न करता सगळे पळू लागले. आता हेच पळणारे मानसिक रोगाचे धनी झाले आहेत ...




### **जीवधेणी स्पर्धा**





पहिला  मांक मिळविण्यासाठी मुलांवर दबाव टाकताना पालक स्वत<sup>□</sup>च्या पात्रतेचा घरातील वातावरणाचा आणि मुलांच्या क्षमतेचा विचार करत नाही. शाळांमध्ये मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी शासन<sup>□</sup> पालक<sup>□</sup> शाळा यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.

### **संवादाचा अभाव**

मोबाईल<sup>□</sup> स्लॉपटॉप<sup>□</sup> संगणक यांकडे घरातील गृहिणी एखादया सवतीकडे पहावे तसे पाहू लागली आहे. कार्यालयाने मर्यादा लोलांडून घरात प्रवेश केल्याने कौटुंबिक स्वास्थाला धक्का बसला आहे. त्याचा परिणाम म्हणून सुखवस्तू कुटुंबामध्ये मानसिक आजारांची व्याप्ती वाढत आहे.

## शाळा □प्रालक व मानसिक आरोग्य □

सर्वसाधारणपणे अलीकडच्या मुलांची नकार स्विकारण्याची अजिवात मानसिक तयारी नसते. याशिवाय त्यांच्याजवळचा संयमही कमी होत चालला आहे. त्यामुळेच मुले आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे आजच्या पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना जीवनातील नकार स्वीकारायला शिकवणे गरजेचे आहे. शाळेतील मुलांना नकार पचवायला शिकविला पाहिजे. वरेच शिक्षक आवड म्हणून नाही तर पगारासाठी म्हणून शिक्षकाची नोकरी स्विकारतात. त्यामुळे ते केवळ फ्रीमिक पुस्तकांनाच चिटकून वसतात. मुलांना घडविण्याच्या अभ्यासांचावाहेरच्या गोष्टी त्यांना माहितच नसतात. यासाठी शिक्षकाला शिकविण्याची आवड असायला पाहिजे. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांची तपार बायीचदा शिक्षकांकडून होणाऱ्या मारपीठ आणि अपमानाबद्दल असते. विद्यार्थ्यांना प्रेमाची आणि सहानुभूतीची शिक्षकांकडून अपेक्षा असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता भिन्न असते गृहित धरून शिक्षकांनी त्यांच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे. मुलांनी आत्महत्या केल्यावर पालकांना त्याचे कारण कळत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद हे होय. मुलं मोठी व्हायला लागतात<sup>२</sup> तसा त्यांच्याशी पालकांचा संवाद कमी होतो वाढविण्याची गरज आहे.


विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना बायीच गोष्टी कारणीभूत आहेत. पैकी एक म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील कमी होत चाललेला संवाद. मुले आणि पालक व शिक्षकांमधील हा संवाद वाढविण्याची गरज आहे. मुलांना नकार आणि अपयश पचवायला शिकविले पाहिजे. दुसरीकडे मुलांमधील नैराश्याला चुकीची आहारपद्धतीसुद्धा कारणीभूत असते. नैराश्याचा टोकाला जाण्याच्या वृत्तीचा आणि आहाराचा जवळचा संबंध असतो आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे फास्टफूडचा आहारातील वापर टाळून संतुलित आहार घ्यायला हवा. शाळा आणि कॉलेज यामध्ये मिळणारे यश म्हणजेच आयुष्याचे इतिकर्तव्य आहे अशी भावना पालकांमार्फत मुलांमध्ये नकळत रुजत चालली आहे. पालकांना एक किंवा दोन आपत्य असल्यामुळे ते आपल्या सर्व अपेक्षा त्याच्यावर केंद्रित करतात. त्यासाठी

मुलांपेक्षा पालक आणि शिक्षक यांचीच समुपदेशनाची शिवीरे घेण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आजचा कालवाहय अभ्यास<sup>■</sup> आणि परीक्षा पद्धती चुकीची आहे. त्याचा व्यवहारात उपयोग होत नाही. तसे झाल्यास मुलांना नैराश्य येते. मुलांना प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूतीमधून शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणपद्धती तातडीने बदलण्याची गरज आहे.

## ताण येतो कसा □

मानसिक तणाव हा जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागला आहे. जगण्याची स्पर्धा जिंकण्यासाठी आज प्रत्येक जण या तणावाला तोंड देत आहे. हा तणाव म्हणजे काय □तो कसा निर्माण होतो □त्याची कारणे काय □त्याला सामोरे कसे जाता येईल<sup>■</sup> समजून घेतले तरच तणावावर मात करता येईल.

## तीव्रता किती □



वॉशिंग्टन विद्यापीठातील ज्येष्ठ मानसोपचारगतज्ञ होल्मस आणि गहे यांनी केलेल्या अभ्यासानुसार, याला 'सोशल रिअँडजेस्टमेंट स्केल' म्हणतात .

### **मनोशारीरिक विकार म्हणजे काय □**

- 1□मधुमेह □कृतदाब □दृदयविकार □पित आणि पोटाचे विकार □वचारोग □मंधिवात □आयरोई डॉक्ट्रमा आदी विकार
- 2□विघडलेली मानसिक कारणे आणि लक्षणे दडलेली असतात पण ती जाणवत नाहीत .
- 3□ज्या विकारांमध्ये मानसिक कारणे आणि लक्षणे दडलेली असतात पण ती जाणवत नाहीत .
- 4□मन अस्वस्था □दास □ग्राशय □भीती □मर्वच बाबरींत निराशा वाटू लागते .
- 5□परिस्थिती चिघळते आणि रुग्ण औषधोपचारास नीट दाद देत नाही .
- 6□याचसाठी या मनोशारीरिक विकारांनी जगातल्या तज्ज्ञांचे लक्ष वेधले .
- 7□या विकारांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत बोर्ड ऑफ सायकोसोमॉटिक मेडिसिन संस्थेची स्थापना झाली आहे .

### **ताण कोणते □**

- 1□युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस
- 2□पहिल्या प्रकारात शरीर व मनाला बळ मिळते .
- 3□तणावामुळे कार्य तत्परता येते .
- 4□काम झाल्यावर तणाव नाहिसा
- 5□दुसऱ्या प्रकारात ताणला नकारात्मक प्रतिसाद
- 6□मानसिक आणि शारीरिक स्थिती ढासळते .
- 7□त्यातून शारीरिक विकारांचा उगम .

### **बळी कोण □**

- 1□अतिघार्डी □अद्वाहास धरणारी
- 2□क्रामात झोकून पण तणावात काम करणारी

3□ अतिमहत्त्वकांक्षा

4□ क्षुल्लक कारणावरून सतत चिडचिड करणारी

5□ घडाळयाच्या काटयाप्रमाणे वागणारी

6□ मनासारखे झाले नाही तर मनात कुडणारी

7□ आ■■क स्वभाव असणारी

## बचाव कोणाचा □

1□ सेन □ निस्को येथील प्रव्यात हृदयरोगतज्ज्ञ मेअर □ उमन आणि रे सोजमन यांच्याकडून व्यक्तिमत्त्वाचे पैतू आणि त्याचा या विकारांशी संबंध सिद्ध .

2□ शांत आणि स्थिर स्वभावाची

3□ कशाचीही चिंता न करता आगामात राहणारी .

4□ यश □ अपयशाचा विचार न करणारी .

## मानसिक तणावातून निर्माण होणारे मनोशारीरिक विकार

मज्जा संस्था तीन प्रकारच्या असतात

1□ मध्यवर्ती

2□ परिघवर्ती

3□ स्वयंशासित

पहिल्या दोन्ही मज्जासंस्था आपल्या आदेशानुसार काम करतात □ तर स्वयंशासित मज्जासंस्था आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत असते . प्रत्ये प्रसंगानुरूप तिचे स्वरूप बदलत असते . अशा वेळी मज्जा संस्था किती कार्यक्षम आहे □ त्यावर त्या प्रसंगावरील प्रतिसाद अवलंबून असतो . विशिष्ट ताणाच्या प्रसंगी हायपोथॉलॉमस □ पिटूटरी □ शायरॉईड व अन्य ग्रंथी उत्तेजित होतात . अॅन्ड्रेनल्स ग्रंथीतून पाझरणाऱ्या अॅन्ड्रेनलिनमुळे हृदयाची धडधड वाढणे □ कृतदाव वाढणे □ शाम सुटणे आदी □ या घडतात . म्हणजे आपण ज्या ज्या वेळी तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जातो □ त्या वेळी आपली दगदग □ मनावरचा ताण □ चिंता वाढून स्वयंशासित मज्जासंस्थेला कामाला लावतो आणि त्यातून त्या संस्थेमध्ये विस्कळीतपणा येतो . ताणाचा मुकाबला झाला

नाही तर ही संस्था थकून मनोशारीरिक विकार सुरु होतात लहान<sup>मोठ्या</sup> सुग्रु<sup>दुःखाच्या</sup> प्रसंगाला आपण कसा प्रतिसाद देतो<sup>व्यावर</sup> मनोशारीरिक विकार जडणार की नाही<sup>कॅ</sup> ठरते .

### **मानसिक आरोग्य व सामाजिक आरोग्य उपाय**

- 1 कौटुंबिक आणि बाहेरही परस्परांशी संवाद
- 2 व्यादविवाद टाळून कुटुंबात निकोप वातावरण
- 3 व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे .
- 4 मानसोपचार केंद्रामध्ये वाढ . केरळप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपचार केंद्रावर मानसोपचार तज्ज्ञ नेमणे .
- 5 सामाजिक पातळीवर जागृती करण्यासाठी मानसिक आरोग्यतपासणी शिवीरांचे आयोजन करणे . मानसिक आजारांवाबत असलेले गैरसमज दूर करणे . मानसिक आरोग्यावर सार्व त्रिक चर्चा घडवून आणणे .
- 6 शाळा महाविद्यालये प्रालक शिक्षक मानसोपचार तज्ज्ञ यांच्याशी समन्वयाने एकत्रित प्रयत्न .
- 7 परीक्षांच्या प्रमाणात बदल करणे प्रफॉर्मन्स कमी असणा या मुलांशी संवाद साधून त्याला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणे प्रालकाशी संपर्कात राहणे . मुलांमध्ये आत्मविश्वास केंद्रीत करणे .

### **शाळा व शिक्षकांची भूमिका** III

- 1 विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा स्विकार करणे विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा आदर राखणे विद्यार्थ्यांस सहानुभूतीपूर्वक वागणूक देवून आत्मविश्वास निर्माण करणे .
- 2 नैतिक बांगले सामाजिक मुल्ये याबाबतची जाणीव निर्माण करणे .
- 3 विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांचा विकास साधण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे .
- 4 समाजविधातक अनैतिक वाईट गोष्टींवाबत चर्चा घडवून परिणामाची वास्तवता लक्षात आणून देणे .
- 5 मनमोकळेपणाने चर्चा गप्पा मारून मनातील अढी भिती दूर करणे .

- 6) ‘स्व-प्रतिष्ठा’ ‘आत्मसन्मान’ जोपासण्यासाठी प्रलोभने ठेवावीत .
- 7□अयोग्य वर्तनासाठी योग्य शब्दात समज दयावी व अयोग्य वर्तनाची अयोग्यता लक्षात आणून दयावी .
- 8□योग्य वर्तनाची अयोग्यता लक्षात आणून दयावी .
- 9□अपयश आले तरी प्रयत्नशील□आशावादी राहण्यास शिकवावे . □तीशील प्रवृत्ती विकसीत करावी .
- 10□अतिकठोरता व अतिमृदूता टाळावी . लवचिकता असावी .
- 11□आत्मविश्वास जागृत करावा .
- 12□मनोविभाग मुलांसाठी बालसुधार मार्गदर्शन केंद्राचा सल्ला दयावा .
- 13□विविध मैदानी स्पर्धा□मांसप्रतिक स्पर्धा □नृत्य□गायन□गादन□बक्तृत्व□यांचे आयोजन करावे .
- 14□दिनविशेष साजरे करावेत . उदा . जयंत्या□पुण्यतिथी□पर्यावरण दिन□जागतीक लोकसंघ्या दिन इत्यादी .
- 15□परिपाठ□प्रार्थना□गाष्ट्रगीत□प्रतिज्ञा यांचे नित्य पाठातूनही संस्कार साधणे शक्य होते .
- 16□कार्यानुभव□ममाजसेवा□काऊटडाईड□N.C.C., R.S.P. इत्यादी अनौपचारीक विषयांच्या अध्ययनातही विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक .
- 17□शाळा पंचशीलाने □इमारत□प्रयोगशाळा□ग्रंथालय□धाचनालय□डॉगणगांगा□परीपूर्ण असावी .
- 18□शेवटी शिक्षकाने स्वतचे वर्तन□आचार□विचार आदर्श□अनुकरणक्षम असावे .
- 19□मुल्यशिक्षण तासिका नियोजन .

### **पालकांची आणि कुटुंबाची भूमिका**

- 1□पालकांनी पाल्यांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करावी .
- 2□पाल्यांचा कुटुंबात स्विकार व त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा आदर बाळगणे आवश्यक .
- 3□मुलांचे फाजिल लाड करू नयेत .

- 4□ मुलांना पुरेशी भावनिक सुरक्षितता व संरक्षण दयावे .
- 5□ मुलांच्या गुणांचा विकासास वाव दयावा . चांगल्या गोष्टीसाठी प्रेरणा दयावी .
- 6□ मुलांकडून अनाठायी अपेक्षा करू नये . तुलना करणे टाळावे .
- 7□ घरातील वातावरण तणावरहित व भिती<sup>चिंता</sup> विरहीत असावे .
- 8□ शिस्त फार कडक असू नये व स्वैराचारयुक्त स्वतंज्यही नसावे .
- 9□ मुलांना त्याच्या गुण व दोषांची जाणीव करूण दयावी .
- 10□ कुसंगत मुलास लागली असल्यास योग्य प्रकारे मित्रवत मार्गदर्शन करून त्यास सुसमायोजित होण्यास मदत करावी .
- 12□ आपल्या अपूर्ण आशा □आकांक्षा बालकावर लाढू नये .
- 13□ उत्तम मुल्य<sup>३</sup> तिकता<sup>४</sup> चांगले वाईटाचे धडे बालमनावर बालपणीच ठसविण्याचा प्रयत्न करावा .
- 14□ विविध कौटुंबिक समस्यांची चर्चा बालकासमोर करू नये . बालमनाची मानसिकता विचारात घेणे आवश्यक आहे .

### **संदर्भ ग्रंथसूची**

1. Buch, M.B., “Fourth Survey of Research in Education,” NCERT, New Delhi 110010, 1991.
2. Kochhar, S.K., “Educational and Vocational Guidance in Secondary Schools,” sterling publishers, Delhi, 1967.

### **मराठी संदर्भ ग्रंथसूची**

1. दुनाग्रे, अरविंद ., “शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन आणि समुपदेशन,” नित्य नूतन प्रकाशन<sup>५</sup> पुणे ३० २००७ .

### **साहित्य संदर्भ**

1. वृत्तपत्र ‘सकाळ’, 10 जानेवारी 2010 पुणे आवृत्ती .